



June 29, 2021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra- Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: - ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532794

Subject: Newspaper Advertisement regarding Publication of Audited Financial Results for the 4th quarter and financial year ended on March 31, 2021

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated June 28, 2021, wherein the Company had duly submitted the Audited Financial Results of the Company for the 4th and financial year ended on March 31, 2021 of the Financial Year 2020-21, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Earning Release and auditors' report(s) (on Standalone and Consolidated financial statements).

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers viz. "Business Standard" (All Editions) in English and "Lakshadeep" (Mumbai Edition) in English on June 29, 2021.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A18577

Encl. as above

NOTICE



CIN: L26922KA1995PLC018990

Regd. Office: G-2, Farah Winsford, 133 Infantry Road, Bengaluru-560001 Phone: +91-80-40117777, website: www.shankarabuildpro.com Email: compliance@shankarabuildpro.com

NOTICE OF THE 26TH ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED "THE COMPANY"

Notice is hereby given that the Twenty Sixth ("26th") Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday, 29th July, 2021 at 11.00 a.m. (IST), through Video Conference ("VC") or other audio-visual means ("OAVM") in compliance with General Circular No's, 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08. 2020, April 13, 2020, May 05,2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), read with SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 (the "Circulars") and in accordance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the business as set out in the Notice convening the 26th AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent in due course only by electronic mode to all the shareholders whose email addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer agent (RTA)/ Depository Participant(s) in accordance with the aforesaid Circulars. The Notice of the AGM and the Annual Report will be made available on the Company's website at https://www.shankarabuildpro.com and on the websites of the Stock exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) respectively. The members can participate in the AGM through VC/OAVM and the procedure of participating in the AGM will be provided in the Notice of the 26th AGM

The Company is providing remote e-voting facility as well as e-voting facility during the 26th AGM. Members are requested to register their email addresses to receive the Notice and the Annual Report and User ID / password for e voting/ remote e-voting with Kfin Technologies Private Limited (the Company's RTA) on the following link https://ris.kfintech.com/ clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx, in the manner stated

Members (holding shares in both Physical/Electronic mode) are encouraged to register their email addresses to enable them to cast their vote through the remote e-voting system prior to the AGM (which shall commence on Monday, July 26, 2021 from 9:00 A.M. (IST) to Wednesday, July 28, 2021 till 05:00 P.M. (IST), inclusive of both days or through e-voting during the 26th AGM and the detailed procedure for remote e-voting and e-voting shall be given in the Notice. Further the Register of Members shall be closed from Tuesday, July 27, 2021 to Thursday, July 29, 2021 (inclusive of both days) for the purpose of the AGM.

Process for registration of email address for obtaining Notice and Annual Report (if not received by the Members) and/or obtaining user ID/ password for e-voting are stated as here under:

Physical Holding	Submit a request to Kfin at https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) for registering email address on or before July 22, 2021.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the Circulars. For any queries/clarification/grievance's members may contact the undersigned at compliance@shankarabuildpro.com

For Shankara Building Products Limited

Place: Bengaluru Ereena Vikram Date: June 28, 2021 **Company Secretary & Compliance Officer**



No. HSCL/CPG/EOI/CONT/2021/e-212 Inline Expression of Interest is invited for es across India for various group upto Rs. 25 Cr. EOI documents /Corr (if any) etc. are available at http:/ eprocure.gov.in/eprocure/app. Last date conline submission: 09.07.2021 upto 2.00 PN lvt No 2021-22/6-21

Business Standard MUMBAI EDITION Printed and Published by Sangita Kheora

on behalf of Rusiness Standard Private

Limited and Printed at M/s. Dangat Media


Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi

Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia

23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor : Shyamal Majumdar RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201 For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh **Head-Customer Relations** Business Standard Private Limited H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575 Overseas subscription (Mumbai Edition Only) One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725 DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their



navi mutual fund **NAVI AMC LIMITED**

(FORMERLY KNOWN AS ESSEL FINANCE AMC LIMITED)

Registered Office: Peerless Mansion, 1. Chowringhee Square. Kolkata-700069 Tel: 033 40185000; Fax: 033 40185010; Toll free no. 1800 103 8999, Website: www.navimutualfund.com, Email: mf@navi.com CIN: U65990WB2009PLC134537

NOTICE CUM ADDENDUM (No. 15 of 2021-22)

Discontinuation of Pune Branch as Official Point of Acceptance of Transactions (OPAT) for the Schemes of Navi Mutual Fund.

Unitholders/Investors of the schemes of Navi Mutual Fund are advised to take note of Discontinuation of the following branch as Official Point of Acceptance (OPAT) of the Navi AMC Limited with effect from June 30, 2021

Location Branch Address

NAVI AMC Limited

The Work Lab, S. No. 318/19, H.No. 934/935/4, Dhyaneshwar Paduka Chowk, Opp. Deccan Education Society, Shivajinagar, FC Road, Pune-411016

This Notice cum Addendum forms an integral part of Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of the Mutual Fund, as amended from time to time All the other terms and conditions of SID and KIM of the Schemes of the Mutual Fund except as specifically nodified herein above remain unchanged

> For Navi AMC Limited (Formerly Essel Finance AMC Limited) (Investment Manager to Navi Mutual Fund) (Formerly Essel Mutual Fund)

Place: Mumbai Date: June 28, 2021

Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.





Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 Phone: 011-41732000 Fax: 011-26488471 Website: www.ifciltd.com CIN: L74899DL1993GOI053677


EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

					(₹ in crores)				
SI.		Sta	andalone Resu	lts	Consolidated Results				
No.	Particulars	Quarter Ended 31.03.2021 (Unaudited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2021 (Unaudited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Unaudited)		
1	Total income from operations	(146.42)	1,396.92	749.31	15.76	2,093.81	858.99		
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(661.57)	(2,147.23)	(515.27)	(665.31)	(2,087.16)	(508.64)		
3	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(661.57)	(2,147.23)	(515.27)	(662.94)	(2,084.79)	(512.60)		
4	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(848.64)	(1,957.81)	(589.68)	(848.97)	(1,911.58)	(584.19)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(852.96)	(1,935.68)	(586.68)	(692.24)	(1,495.37)	(497.02)		
6	Equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,895.99	1,895.99	1,695.99	1,895.99	1,895.99	1,695.99		
7	Other equity (as per audited balance sheet as at 31st March)	-	476.11	-	-	1,841.97	,		
8	Earnings per share (face value of ₹10 each) (not annualised for the interim periods):								
	(a) Basic (₹)	(4.48)	(10.33)	(3.48)	(4.51)	(10.24)	(3.38)		
	(b) Diluted (₹)	(4.48)	(10.33)	(3.48)	(4.51)	(10.24)	(3.38)		
N	otes:								

- 1. The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 28th June 2021. These results have been audited by the Statutory Auditors of the Company, M/s M.K. Aggarwal & Co, Chartered Accountants.
- . The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015 as modified by circular no CIR/CFD/FAC/62/2016 dated July 05, 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the company's website, www.ifciltd.com.

BY ORDER OF THE BOARD (Manoj Mittal)

Place: New Delhi Date: 28th June. 2021



In Development of the nation Since 1948

NOTICE CUM ADDENDUM TO THE KEY INFORMATION MEMORANDUM / SCHEME INFORMATION DOCUMENT OF SBI - ETF GOLD & SBI MULTI ASSET ALLOCATION FUND AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION OF SBI MUTUAL FUND

Notice is hereby given that SBI-SG Global Securities Services Private Limited has been appointed as the Custodian for Gold and Gold related instruments for SBI - ETF Gold (an open-ended Gold Exchange Traded Scheme) and for Gold related instruments for SBI Multi Asset Allocation Fund (an open-ended scheme investing in equity, debt, and Gold & Gold related instruments including ETFs and such other asset classes as SEBI may prescribe from time to time), with effect from July 1, 2021, in the place of Deutsche Bank AG. SBI-SG Global Securities Services Private Limited having registered office at B Wing, "Jeevan Seva" Annexe Bldg., Ground Floor, S.V. Road, Santacruz (West). Mumbai - 400054, is registered with SEBI as a Custodian under SEBI (Custodian) Regulations, 1996, vide registration no. IN/CUS/022. Deutsche Bank AG shall cease to be Custodian for SBI - ETF Gold and SBI Multi Asset Allocation Fund, with effect from close of business hours of June 30, 2021.

All other terms and conditions of SBI-ETF Gold and SBI Multi Asset Allocation Fund remains unchanged This addendum forms an integral part of the Key Information Memorandum (KIM) cum Common Application Form / Scheme Information Document (SID) of SBI-ETF Gold and SBI Multi Asset Allocation Fund and Statement of Additional Information (SAI) of SBI Mutual Fund, as amended from time to time

For SBI Funds Management Private Limited

Place: Mumbai Date: June 28, 2021

Sd/-Vinay M. Tonse Managing Director & CEO

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, 38 & 39. G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

SBIMF/2021/JUN/15



HPL ELECTRIC & POWER LIMITED

CIN: L74899DL1992PLC048945 Regd. Office: 1/20, Asaf Ali Road, New Delhi 110 002 Ph.: +91-11-23234411, Fax: +91-11-23232639 E-mail: hpl@hplindia.com, Website: www.hplindia.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31,2021

_			Quarter ended	Year ended			
Sr. No.	Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	30,783.99	24,398.77	21,215.58	87,509.35	97,651.44	
2	Net Profit/ (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,701.32	803.30	389.57	1,372.30	3,061.77	
3	Net Profit/ (Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,701.32	803.30	389.57	1,372.30	3,061.77	
4	Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,410.92	840.97	257.04	1,002.43	2,192.13	
5	Total Comprehensive Income for the period {comprising profit for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)}	1,471.74	840.46	270.92	1,061.90	2,190.33	
6	Equity share capital	6,430.05	6,430.05	6,430.05	6,430.05	6,430.05	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	68,438.83	
8	Earnings Per Share (face value of Rs. 10 each)						
	1. Basic (Rs.)	2.19	1.31	0.39	1.55	3.39	
	2. Diluted (Rs.)	2.19	1.31	0.39	1.55	3.39	

K	REY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021 (Rs. in Lakhs)											
Ę	ir.	G	uarter ended	Year ended								
N	Doutioulous	31.03.2021	31.03.2021 31.12.2020 31.03.202			31.03.2020						
Ľ	0.	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited						
Ľ	Total Income from Operations	30,528.87	23,182.50	18,970.50	85,019.66	92,522.40						
2	Profit before tax	1,494.55	707.32	112.15	1,077.01	2,324.08						
Г	Profit after tax	1,224.63	779.34	75.41	795.47	1,670.62						

Place: Noida

Date: 28.06.202

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director's at their respective meetings held on June 28, 2021. Audit under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 has been carried out by the statutory auditors of the Company. The auditors have expressed an unqualified report on the above results.

- The above is an extract of the detailed format of quarterly and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended, financial results are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.hseindia.com) and on the Company's website www.hplindia.com
- The Indian Parliament has approved the code on Social Security, 2020 which would impact the contributions by the Company towards Provident Fund and Gratuity. The effective date from which the changes are applicable is yet to be notified and the final rules are yet to be framed. The Company will carry out an evaluation of the impact and record the same in the financial statements in the period in which the Code becomes effective and the related rules are published. Subject to the approval of the shareholders in the forthcoming Annual General Meeting of the company, the Board of Directors have
- recommended a final dividend of Rs.0.15 (1.5%) per equity share of Rs. 10 each for the financial year 2020-21.
- 5) The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year upto March 31, 2021 and the unaudited published year-to-date figures up to December 31,2020, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review. Previous quarter/year ended figures have been regrouped/restated wherever necessary.

For and on behalf of the Board of HPL Electric & Power Limited Managing Director DIN:00203469



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

CIN: L92100MH1999PLC121506

Regd. Off.: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Website: www.zeenews.com Tel: 0120-7153000

Financial Results for the quarter and year ended 31 March, 2021

(₹ / Lakhs)

				Standalone		Consolidated					
SI.		Qı	Quarter ended on Year ended on			Quarter ended on			Year ended on		
No.	Particulars	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations*	16,276	16,403	12,184	57,303	55,934	18,293	18,439	13,815	64,907	63,175
2	Net profit/(Loss) for the period										
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,967	4,043	42	9,606	5,849	3,259	4,527	812	11,820	8,219
3	Net profit/(Loss) for the period before tax,										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,850	4,043	781	8,489	(26,704)	2,142	4,527	1,551	10,703	(24,334)
4	Net profit/(Loss) for the period after Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	839	3,079	567	5,914	(28,851)	1,050	3,445	1,114	7,574	(27,112)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)										
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	966	3,093	545	6,067	(28,997)	1,188	3,459	1,088	7,736	(27,272)
6	Equity Share Capital	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708
7	Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	42,062	28,569	-	-	-	46,941	31,780
8	Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised)										
	- Basic (₹)	0.18	0.66	0.12	1.26	(6.13)	0.22	0.74	0.23	1.61	(5.76)
	- Diluted (₹)	0.13	0.65	0.12	1.16	(6.13)	0.17	0.73	0.23	1.49	(5.76)
											1

* Excludes other income

Place: Noida

Date: 28th June, 2021

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.zeenews.com
- 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India

For Zee Media Corporation Limited

Sd/-

Dinesh Kumar Garg Executive Director - Finance and CFO DIN: 02048097

publication, reproduction, transmission or redissem-ination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Anv such

Business Standard does not associate itself with or

stand by the contents of any of the advertisements

accepted in good faith and published by it. Any

claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing,

own judgement.

rohibited and unauthorised act by any person/lega ntity shall invite civil and criminal liabilities

No Air Surcharge

चर्चा सुरू ठेवण्यास भारत-चीन अनुकूल लडाख, दि. २८, (प्रतिनिधी): पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्षाच्या सर्व ठिकाणांवरून सैन्य

पुर्णपणे मागे घेण्याबाबत भारत आणि चीन यांना स्वीकारार्ह असलेला तोडगा काढण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिगत

करण्यासाठी चर्चा आणि संपर्क सुरू ठेवण्याचे शुक्रवारी दोन्ही देशांनी मान्य केले. दीर्घकाळ सुरू असलेला हा तिढा

सोडविण्यासाठी चर्चा कायम ठेवण्याचे दोन्ही देशांच्या राजनैतिक स्तरावर झालेल्या चर्चेत मान्य करण्यात आले. शक्य

मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थितीबाबत दोन्ही देशांनी मोकळेपणाने

शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचे मान्य करण्यात आले आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

आपापली मते मांडली. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या करारानुसार उर्वरित प्रशद्धांवर

तितक्या लवकर लष्करी स्तरावरील चर्चर्ची १२ वी फेरी सुरू करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे, असे परराष्ट्र



Notice is hereby given that, Mrs. Kalpana Deepak Patel the owner jointly with Mr. Deepak Kalidas Patel of Flat No.48/1801, Evershine Halley Towers CHS Ltd., Thakur Village, Kandivali(E), Mumbai 400 101, died on 07/06/2021 and Mr. Deepak Kalidas Patel & Mr. Aakash Deepak Patel claiming the shares of the deceased and applied for the

membership of the society. We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/ property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to leal with the shares and interest of the decease members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 29th day of June 2021 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101

PHONE: 28460031

EBIXCASH

EBIX CASH
WORLD MONEY

EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED
CIN: L65990MH1985PLC037697

Regd. Office: 8th Floor, Manek Plaza, Kallina CST Road,
Vidya Nagri Marg, Kallina, Santacruz (East), Mumbai 400 098.
Tel: +91-22-62881500 | Email: corp.relations@ebixcash.com,
Website: www.indiaforexonline.com

Members of EbixCash World Money India Limited (the 'Company') are hereby
informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act,
2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014
as amended read with the General Circular Nos. 14/2020 dated 8" April, 2020, 22/2020 dated 15" June 2020, 33/2020 dated
28" September 2020 and 39/2020 dated 31" December. 2020 issued by the 28^{th} September 2020 and 39/2020 dated 31^{tt} December, 2020 issued by the 28 September 2020 and 39/2020 dated 31 December, 2020 Issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars'), or re-enactment thereof for the time being in force), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and such other applicable laws and regulations, the Company has on 28th June, 2021 Completed the dispatch of Postal Ballot Notice to the members of the Company whose name(s) appear on the Register of Members/ List of Beneficial Owners as on Friday 18th June, On the Register of Membersy List of beneficial Owners as on Friday is a June, 2021 through electronic mail to the Members whose email lids are registered in the records of Depository Participants/ Company's Registrar & Transfer Agent. The Company seeks approval for the following Resolution through Postal Ballot by votting via remote "evoting".

Sr. No. Description of Resolution

Item 1 To consider and approve change in the name of the Company The Postal Ballot Notice has been communicated to the Stock Exchange (NSE

& BSE) and is also placed on the website of the Company.

The Company has appointed Mr. Martinho Ferrao, FCS No. 6221, CP No. 5676

Practising Company Secretary, as Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process in accordance with the law and in a fair and transparen

manner. In view of the aforesaid MCA circulars, the Company seeks approval for the Resolution as contained in the Postal Ballot Notice by voting through electronic means (evoting) only. The Company has engaged the services of NSDL for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. Members are requested to note that e-voting commences on Wednesday, 30thJune, 2021 at 0900 hours IST and ends on Thursday, 29th July, 2021 at 1700 hours IST. The detailed instructions regarding in case of any queries, you may reach to:

NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free

no.:18001020 990 and 1800 22 44 30

CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43

Refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:1800 1020 990 and 1800 22 44 30.

www.evoling.isdi.com/ call of Iroll in Tee Irol.: 1000 1020 990 and 1000 22 44 50 Members requiring any clarification on e-voting may also contact Ms. Purnim Nijhawan, Company Secretary at corp.relations@ebixcash.com. The members whose shares are in physical form and whose email ids are not

registered with Registrar & Share Transfer Agent may update the same as ntioned in the Postal Ballot notice. The result of voting by postal ballot will be declared on or before Saturday, 31st July, 2021 and will be available at the website of the Company i.e. www.indiaforexonline.com and will be communicated to the Stock Exchange

> For EbixCash World Money India Limited (Erstwhile Weizmann Forex Limited)

Purnima Nijhawai

मालकीची आहे काय ? अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

नमुना क्र ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

Bazm-E-Raza Welfare Trust ... बाबत.

Mr. Taufeeg Mohammad Rafig ...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई**

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : ACC / X / 941 / 2021

सार्वजनिक न्यासाचे नाव:

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ ॲनी बेझट रोड, वरळी,

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत हाँ नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०८/०६/२०२१ रोजी दिली.

सही/ अधीक्षक (न्याय), शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुंबई

सूचना

१) दिनांक ११ फेब्रुवारी, १९९९ रोजीचे विकास

करारनामा अंतर्गत (विकास करारनामा) माझे

अशील श्री. लिलाधर त्रिंबक चौधरी यांनी अमर

प्रतिक बिल्डर्स (इंडिया) प्रा.लि. (विकासक) यांना

त्यांची जमीन क्षेत्रफळ ९५४.६ चौ.मी. किंवा

सरासरी, सर्व्हे क्र.४७, हिस्सा क्र.६, सीटीएस

क्र.१५४, १५४/१, १५४/२ व १५४/३, गाव

मोगरा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर

जिल्हा आणि स्ट्रीट क्र.१२ धारक मुंबई

महानगरपालिकेचे के/वॉर्ड क्र.केई-३३९३ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा करनिर्धारीत

जिमनीचे विकास अधिकार दिले आहेत आणि

१५३: पुर्वेस वा त्या दिशेने: सीएस क्र.१५५; दक्षिणेस वा त्या दिशेने: गुंदवली गावाची

सिमा;

उत्तरेस वा त्या दिशेने: ३० फीट डीसी रोड.

सीएस क्र.१५६ (यापुढे सदर जमीन म्हणून

माझे अशील श्री. लिलाधर त्रिंबक चौधरी यांनी

श्री. शांती रामानंद सागर व श्री. मदाम तेजासिंग

कुंदानानी, दोघेही विकासकाकरिता कार्यरत यांच्या

मखत्यारपत्र दिले होते जे त्यांचे कायदेशीर मखत्यार

म्हणन कार्य करतील आणि सदर जिमनीवर

इमारतीचे बांधकामासंदर्भात त्यांच्या वतीने सर्व

चिन्हांकीत असलेल्या मालमचेवर विकासकाने

बांधकाम करून सदर जमीन एकत्रित आणि वेगळे

प्रवेशद्वार यासह संलग्न जमीन एकत्रित केल्यानंतर

जमिनीचे प्लॉटवर असलेले इमारत कंपाऊंडच्या

बाजुने मोकळे क्षेत्र आणि मोकळी पार्किंग जागेसह

एकत्रित नर्सिंग होमकरिता इमारत क्र.ए चे क्षेत्रफळ

३७५० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र असलेले स्टील्ट,

१ला. २रा व ३रा मजला असलेल्या सदर विकास करारनामाअंतर्गत श्री. लिलाधर त्रिंबक चौधरी यांना सिद्धांत कॉम्प्लेक्स (सदर मालमत्ता) चा भाग देण्यात येणार होते. उपरोक्त सिद्धांत कॉम्प्लेक्समध्ये सदर जमीन व संलग्न जमीन एकत्रित केल्यानंतर

क्षेत्रफळ ८८६.१३ चौ.मी. किंवा सरासरी, सीटीएस

क्र.१५२, १५२/१, १५२/२, सर्व्हे क्र.४७, हिस्सा

क ३ (भाग). सर्व्हे क ४७ हिस्सा क ६(भाग) व

सर्व्हे क्र.४७, हिस्सा क्र.४(भाग), गाव मोगरा तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा

व स्ट्रीट क्र.१२ धारक मुंबई महानगरपालिकेचे

के/वॉर्ड क्र.केई-३३९३ अंतर्गत बृहन्मुंबई

महानगरपालिकेद्वारा करनिर्धारीत (संलग्न जमीन या जमिनीचे प्लॉटवर बांधण्यात आलेले इमारत अ, ब व क समाविष्ट आहेत. विकासकांनी विकास करारनामाचे नियमातील उलंघन करून सद मालमनेमधील ततीय पक्षकार अधिकार करण्याचा

श्री. लिलाधर त्रिंबक चौधरी यांनी मुंबई उच न्यायालयासमक्ष सदर मालमत्तेबाबत ततीय पक्ष अधिकार निष्पादनाबाबन विकासकाच्या विरोधान उह्रंघनाकरिता दावा क्र.५४९१/२०२१ करण्याचे

या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. श्री. लिलाधर त्रिंबक चौधरी यांनी सदर पीओए रद्द केली आहे. सव जनतेस कळविण्यात येत आहे की, श्री. शांती रामानंद सागर आणि/किंवा श्री. मदाम तेजासिंग कंदानानी आणि/किंवा अमर प्रतिक बिल्डर वर कोणतेही कार्य किंवा व्यवहार करण्याच अधिकार नाही आणि सदर मालमत्तेबाबत पीओए किंवा अन्य प्रकारे कोणत्याही आधारावर श्री लिलाधर त्रिंबक चौधरी यांच्या वतीने सदर मालमत्तेवर व्यवहार करण्याचा अधिकार नाही. जर कोणा व्यक्तीने सदर व्यक्तींसह किंव प्रतिनिधीसह उपरोक्त विकास करारनामाच्या आधारावर कोणताही व्यवहार केल्यास किंवा सद व्यक्तींसह एखादी व्यक्ती व्यवहार करीत असल्यास किंवा दिनांक १५ सप्टेंबर, २००० रोजीच्य मखत्यारपत्राच्या आधारावर कोणत्यार्ह

स्वत:च्या जोखिम व मल्यावर करावा. अर्श कोणतीही प्रक्रिया/व्यवहार/उपक्रम/कोणत्याही

प्रकारचे करारनामा याकरिता माझे अज्ञील

जबाबदार असणार नाहीत आणि एखादी व्यक्ती.

त्यांचे प्रतिनिधी, एजंट हे त्याकरिता जबाबदा

ई-मेल:purekar.dushyant@gmail.com

आज दिनांकीत २९ जून, २०२१

प्रयत्न केला.

ठरविले आहे

करारनामा करतील.

नोटीस

२५/०६/२०२१ रोजी दिली.

जाते.

जिमनीच्या चतु:सिमा खालीलप्रमाणे: पश्चिमेस वा त्या दिशेने: सीएस क्र.१५२ व

Mob: 8097534775

CLARIANT CHEMICALS (INDIA) LIMITED CIN: L24110MH1956PLC010806

Regd. Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Phone: (+91) 22 7125 1000 ; E-mail: investor.relations_India@clariant.com

the following equity share certificates issued by the Company have reported the loss and applied to the Company for issue of duplicate share certificate. Any claim by any person in respect of these shares of the face value or

issue duplicate share certificate in respect of the said shares.										
Registered Holder(s) and Joint holders	Regd. Folio	Distinctive Nos.	Certificate No.	No. of Shares						
Kamala Hans Kathuria	K003157	18091466	6231	175						
		to 18091640								

Sd/-**Amee Joshi Company Secretary**

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

बृहन्सुबई विभाग सुबई

चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक न्यासाचे नाव : Radhadevi Murlidhar

सर्व सबधित लोकास जाहीर नोटीशीने कळविण्यात

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई**

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

च्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी

त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त,

सही/

अधीक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : ACC / III / 1410 / 2016

Mall Charity Trust ... बाबत.

Shri Manoj Bagri ... अर्जदार.

मालकीची आहे काय ?

सर्व ग्राहकांना नोटीस दिली गेली आहे की माझा क्लायंट श्री फैयाज अहमद अब्दुल हाक्यू मोमीन, वय -65 आणि त्यांची पत्नी श्रीमती. सालमा फैयाज मोमीन , वय -55 निवासी वसा क्रमांक 11-ए, दुसरा मजला, घर क्रमांक: 642, चौथा निजामपुरा, भिवंडी, जि. ठाणे, पिन. 421302 माझ्या क्लायंटची मूळ नोंदणी गमावली आहे आणि कुलसचिव कार्यालयाकडून त्याची एक प्रत प्राप्त केली आहे. ही मालमत्ता नोंदणी क्रमांक No 4857/2001 दि. २९/ ११ / २००१. माझ्या क्लायंटने रेजिस्ट्री हरवल्याबद्दल पोलिस एफआयआर दाखल केला आहे. डीडी क्रमांक: 037 वरील म्हटलेल्या मालमत्तेवर त्यांना तारण कर्ज घ्यायचे आहे. वरील दिलेल्या मालमत्तेवर कोणताही दावा असल्यास अन्य व्यक्तीस खालील पत्त्यावर प्रकाशनापासून 7 दिवसांच्या आत कळविण्याची विनंती केली

कक्ष क्रमांक 35, समदिया बिल्डिंग, 2 रा **ऑड.** झुमरा मोहम्मद हनीफ मोमीन मजला, हफसन अली, बंगळपुरा, भिवंडी-421302.

CLARIANT

Website: www.clariant.com NOTICE Notice is hereby given that the shareholders/claimants of shareholders of

Rs.10/- each should be lodged at the Registered Office within one month from the date of this notice failing which the Company will proceed to

For Clariant Chemicals (India) Limited

Place: Mumbai Date: June 29, 2021

ZEEMEDIA

Date:28th June, 2021 Company Secretary & Compliance officer

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७० नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दर.:९१-२२-२३०२७९०० फॅक्स:९१-२२-२३०७७२३१, कं.कोड:५०५३२०

वेबसाईट:www.lynxmachinery.com ई-मेल:cosec@lynxmachinery.com ३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.हजारात, ईपीएस व्यतिरिक्त

तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
	३१.०३.२१	३१.०३.२०	३१.०३.२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	Ę ()	902	۷٥
एकूण	ξ0	902	۵)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-9393	-9348	-8300
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-9393	-9348	-8300
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-9393	-9348	-8300
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता			
सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर))	-9384	-9386	-8342
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती शेअर)	£000	ξ000	£000
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	0	0	-8008
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)			
मूळ	(२.१९)	(२.२६)	(७.१७)
सौमिकृत	(२.१९)	(२.२६)	(७.१७)
*वार्षिकीकरण नाही			
टिप:			

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.lynxmachinery.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.

अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

ठिकाणः मुंबई

. कंपनीचा मर्यादित स्वरुपात व्यवसाय असल्याने कोविड–१९ चा कंपनीच्या कार्यचलनावर कोणताही प्रभाव पडलेला नाही आणि त्यामुळे कंपनीचे निष्कर्षावर कोणताही प्रभाव नाही. संचालक मंडळाच्या वतीने

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेडकरित प्रद्युम्न जजोदिय डीआयएन:००१३८१७५ दिनांकः २८.०६.२०२१

सीएसबी बँक लिमिटेड (उल्हासनगर शाखा) **SCSB Bank** दुकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रदा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४. दूर.क्र.:०२५१-२५८०२२४/९०७२६०१३४७

सुवर्ण लिलाव सूचना

सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), उल्हासनगर शाखा यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मंजूर केले आहे. त्यांना सदर सूचना देण्यात येवून संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शुल्क भरणा करण्यास कळविले होते. परंतु त्यांनी संबंधित खात्यातील उर्वरित थकबाकी रक्कम जमा करण्यात कसर केली आहे. आम्ही जाहीर लिलावात सवण गिन्यांच्या विक्रीद्वारे रक्कम वसुल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातून आवश्यक रक्कम ालब्ध न झाल्यास बँकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल. कोणतेही कारण र्शिवता लिलावाची तारीख व ठिकाण बदलण्याचे अधिकार बँकेकडे राखून आहे.

सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम) नविन शिल्लक प्रल्हाद ६५००४.५ १७.८८ स्वप्नील १२९५४८.४९ 38.8 श्रवण २१५२५४.५ 46.69 ादर लिलाव **सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), दुकान क्र.६ व ७**

श्री कष्णा श्रद्धा टॉवर्स. लालचकी. उल्हासनगर-४२१००४ येथील जागेत **दिनांक ०५.०७.२०२१** रोर्ज

. पंचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकडे संपर्व

करावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागीदारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड व आधा

कार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैध ओळख पुरावा आणि निवास पुरावा सोबत आणावे. दिनांक: २८.०६.२०२१

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल १७ १२ एमएच १९८ ७ पीएलसी ०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: ए-४०३, द क्युब, एम.व्ही.रोड, मरोळ, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **द्र:**:०२२-४१५८३१३१, वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:cs@kflindia.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)		
	लेखापरिक्षित					
	संपलेली	तिमाही	संपले	ले वर्ष		
तपशिल	३१.०३.२१	39.03.20	३१.०३.२१	३१.०३.२०		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७०२७.२२	७३८२.१३	१४३६८.२२	२९३३८.३५		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२४५.४३	(२०८.१८)	८००.१४)	(४८८.०२)		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२४५.४३	(२६१.५८)	(८००.१४)	(५४૧.४૨)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८७.९०	(१८९.२९)	(५७८.८३)	(३९५.६८)		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३६.०५	90.44	३६.०५	98.88		
समभाग भांडवल	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४		
इतर समभाग	_	_	२७४०.६६	३२८३.४५		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)						
अ) मूळ	3.20	(३.२३)	(९.८६)	(६.७४)		
ब) सौमिकृत	3.20	(३.२३)	(९.८६)	(६.७४)		

- .. १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर

. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अहवालात दिलेले आकडे हे ३१ मार्च, २०२१ व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या . वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२० व ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

संचालक मंडळाच्या आदेशान्वये कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता प्रदीप कमार गोयंका अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

पी.एच. कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५डी, काकड हाऊस, ५वा मजला, ए विंग, न्यु मरीन लाईन्स, लिबर्टी सिनेमा समोर, मुंबई-४०००२०. दूर::0२२-२२०१९४७३/०२२-२२०१२१०५ सीआयएन:एल७४१४०एमएच१९७३पीएलसी०१६४३६, ई-मेल:phcapitalltd@gmail.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (ক. লান্ডান – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त

١				संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
		तपशील	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
ſ	٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	9८६२.४२	६३९.७५	२०२२.९३	४८२९.२८	4909.84
١	ર	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
١		(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	४६४.८६	२७०.०४	(५९५.२५)	9403.84	(३०१.४४)
١	3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
١		(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	३२९.७२	9६0.9९	(४७४.५१)	90२९.६३	(२६७.१५)
١	8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता					
١		सर्वकम नफा/(तोटा) आणि इतर सर्वकम उत्पन्न (करानंतर))	३२९.७२	9६0.9९	(४७४.५१)	90२९.६३	(२६७.१५)
١	4	समभाग भांडवल (रू. १०/ – प्रत्येकी)	300.09	300.09	300.09	300.09	300.09
١	ξ	राखीव	-	-	-	94६0.89	430.02
١	Ø	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
١		मूळ व सौमिकृत	90.99	4.38	(१५.८२)	38.32	(८.९०)
١	۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)					
L		मूळ व सौमिकृत	90.99	4.38	(१५.८२)	38.32	(८.९०)

ठिकाण: मुंबई

दिनांक: २८.०६.२०२१

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २८.०६.२०२१


१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि २८ जून, २०२१ रोजी झालेल्या

संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले

पी.एच. कॅपिटल लिमिटेडकरिता

सही/ रिकीन पी. दलाल डीआयएन:०१७२३४४६

ZEE MEDIA CORPORATION LIMITED



Regd. Off.: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Website: www.zeenews.com Tel: 0120-7153000

Financial Results for the quarter and year ended 31 March, 2021

(₹ / Lakhs)

		Standalon					Consolidated				
SI.		Quarter ended on Year ended on			Quarter ended on			Year ended on			
No.	Particulars	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations*	16,276	16,403	12,184	57,303	55,934	18,293	18,439	13,815	64,907	63,175
2	Net profit/(Loss) for the period										
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,967	4,043	42	9,606	5,849	3,259	4,527	812	11,820	8,219
3	Net profit/(Loss) for the period before tax,										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,850	4,043	781	8,489	(26,704)	2,142	4,527	1,551	10,703	(24,334)
4	Net profit/(Loss) for the period after Tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	839	3,079	567	5,914	(28,851)	1,050	3,445	1,114	7,574	(27,112)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)										
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	966	3,093	545	6,067	(28,997)	1,188	3,459	1,088	7,736	(27,272)
6	Equity Share Capital	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708	4,708
7	Other equity (excluding revaluation reserves)	_	_	_	42,062	28,569	-	_	_	46,941	31,780
8	Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised)										
	- Basic (₹)	0.18	0.66	0.12	1.26	(6.13)	0.22	0.74	0.23	1.61	(5.76)
	- Diluted (₹)	0.13	0.65	0.12	1.16	(6.13)	0.17	0.73	0.23	1.49	(5.76)

* Excludes other income

The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.zeenews.com 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India

> For Zee Media Corporation Limited Sd/-

> > DIN: 02048097

Dinesh Kumar Garg Executive Director - Finance and CFO

वकील ४, करीमजी इमारत, १११/ए, एम.जी. रोड Place: Noida फोर्ट, मुंबई-४०००२३

सही/ दुष्यंत पुरेक

Date: 28th June, 2021